

2019 IV 12

0930

Seat No.

--	--	--	--	--

Time : 2½ Hours

SCIENCE (M)

Subject Code

S	0	3	2
---	---	---	---

Total No. Of Questions : 5

(Printed Pages : 13)

Maximum Marks : 65

सूचना : — (i) प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मुख्य प्रश्न आहेत. प्रत्येकी 13 गुण.

(ii) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

(iii) एकंदरित पर्याय नाहीत, पण तीन गुणांचा दोन प्रश्नांमध्ये आणि चार गुणांच्या दोन प्रश्नांमध्ये अंतर्गत पर्याय आहेत. इथे तुम्हाला दोन प्रश्नांपैकी कोणताही एक सोडवायचा आहे.

(iv) प्रत्येक मुख्य प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरु करा.

(v) उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवितात.

1. (A) (i) प्रत्येक विधानाखाली दिलेल्या पर्यायापैकी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा : 1

(a) शिसे आणि कथिल हे घटक असलेले एक संमिश्र

- पिटळ
- ब्रॅंश
- सोल्डर
- स्टील


(b) सर्व धातू एकाच भौतिक स्थितीत आढळतात सोडून

- सोने
- पारा
- अँल्युमिनियम
- तांबे

(ii) मेंदू एका विशिष्ट द्रवाने भरलेल्या आवरणात असतो. का ? 1

(iii) परिसंस्थेतील दोन जैविक घटकांची नावे लिहा. 1

(iv) खालील 'वाफेची धातूवर क्रिया' या आकृतीचे निरिक्षण करून 'A' व 'B' ह्या भागांची नावे लिहा : 1



(B) (i) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 2

(a) कोणत्याही परिसंस्थेवर ओझोन कसा परिणाम करतो ?

(b) खालील घटकांपूसन अन्नसाखळी तयार करा :

कोल्हा, गवत, ससा, वाघ.

(ii) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

2

- (a) धातुकातील बरेचसे धातू ऑक्साइडमध्ये आढळतात. का ?
- (b) आयर्न ऑक्साइडची अँल्युमिनियम बरोबर होणाऱ्या क्रियेचा उपयोग रेल्वेचे रुळ जोडण्यासाठी करतात. का ?


(C) (i) नैसर्गीक साधन संपत्तीचे सुव्यवस्थापन हे शास्वत विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे :

2

- (a) मोठ्या धरणबांधणी संबंधीत निर्माण होणारी आर्थिक समस्या लिहा.
- (b) चिपको आंदोलनाचे कोणतेही दोन परिणाम लिहा.

(ii) सजीवांमध्ये ग्रंथी आणि हार्मोन्स महत्वाची भूमिका साकारतात :

3



- (a) आकृतीचा अभ्यास करून 'X' आणि 'Y' ह्या भागाना नावे द्या.
- (b) मधूमेहाच्या रुग्णाला इन्सुलीनचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टर का देतात ?
- (c) जेव्हा अँड्रेनलीन प्रत्यक्षपणे रक्तात स्वते तेव्हा हृदयाची स्पंदने वाढतात. का ?

2. (A) (i) प्रत्येक विधानाखाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा : 1
- (a) बायोगॅस संयंत्रात निर्माण होणारा गाळा
 - सोडियम आणि क्लोरिन युक्त असतो
 - सोडियम आणि फ्लोरिन युक्त असतो
 - नायट्रोजन आणि ऑक्सिजन युक्त असतो
 - नायट्रोजन आणि फॉस्फरस युक्त असतो.
- (b) चांदी (सिल्वर) चा उपयोग
 - सौर घटाच्या निर्मितीमध्ये करतात.
 - सौर तावदानामधील सौर घटांच्या जोडणीसाठी करतात.
 - सौर तावदानाच्या आधारासाठी करतात.
 - सौर कुकरमध्ये करतात.
- (ii) प्रकाशाच्या अपवर्तनाचे कारण लिहा. 1
- (iii) अंतर्वक्रं आरसा आणि बहिर्वक्रं आरसा यांच्या मुख्य नाभितील फरक लिहा. 1
- (iv) एका गुणधर्मातील बदल हा उपयोगी असतो जो पुढे वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोगी पडतो.
- वरील विधानाच्या समर्थनासाठी एक उदाहरण लिहा. 1
- (v) नाव लिहा :
(a) कृत्रिमरित्या निवड केलेल्या मोठ्या पानाची भाजी 1
(b) मानवाची सर्वात पहिली जाती.

(B) (i) आपणा सर्वांसाठी विद्युतधारा हा एक महत्वाचा ऊर्जेचा प्रकार आहे : 2

(a) उष्ण फवान्यापासून आपण विद्युतनिर्मिती कशी करू शकतो ?

(b) पवन ऊर्जा वापराच्या कोणत्याही दोन मर्यादा लिहा.

(ii) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 2

(a) उत्कांतीविषयक संबंध दर्शविण्यासाठी प्रामुख्याने कोणती पद्धती वापरतात ?

(b) आकाराला अनुसरून, X आणि Y गुणसूत्रामधील फरक लिहा.

(C) निर्देशित केल्याप्रमाणे करा : 4

(i) अंतर्वक्र आरशासमोर वस्तू 'C' वर ठेवल्यास तयार होणाऱ्या प्रतिमेची किरणाकृती काढा.

(ii) बहिर्वक्र भिंगासमोर 25 सेमी अंतरावर वस्तू ठेवली असता भिंगाच्या दुसऱ्या बाजूने दुप्पट आकाराची वास्तव प्रतिमा तायर होते. काढा :

(a) प्रतिमेचे अंतर

(b) भिंगाचे नाभिय अंतर.

किंवा

निर्देशित केल्याप्रमाणे करा : 4

(i) बहिर्वक्र भिंगाच्या $2F_1$ वर वस्तू ठेवल्यास तयार होणाऱ्या प्रतिमेची किरणाकृती काढा.

(ii) (a) अंतर्वक्र आरशासमोर 60 सेमी अंतरावर तिप्पट मोठी प्रतिमा मिळविण्यासाठी वस्तू आरशाच्या त्याच बाजूला किती अंतरावर ठेवावी लागेल ?

(b) अंतर्वक्र आरशाचे नाभिय अंतर काढा.

3. (A) (i) जोड्या लावा :

1

स्तंभ A

स्तंभ B

- | | |
|-------------------------------|------------|
| (a) C_3H_4 | • अल्कोहोल |
| (b) C_6H_{14} | • अल्काइन |
| | • अल्कीन |
| | • अल्केन |

(ii) ऑक्सिजनच्या रेणूतील सहसंयुजाबंध दर्शवा.

1

(iii) कलिंगडाच्या फुलामध्ये स्वपरागण होऊ शकत नाही. का ?

1

(iv) पुरुष-स्त्री ह्यांचे गुणोत्तराचे प्रमाण कायम राखले गेले पाहिजे. कारण लिहा. 1

(B) (i) निर्देशित केल्याप्रमाणे करा :

2

(a) मॅंडेलिल्हच्या आवर्तसारणीत काही वेळा जास्त अणूवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांना कमी अणूवस्तुमान असलेल्या मूलद्रव्याच्या अगोदर स्थान दिले हे उदाहरणासहीत स्पष्ट करा.

(b) खालील तक्त्यावरून कोणता गट डाबेरायनर त्रिके तयार करतो ? का ?

गण I (मूलद्रव्य)	अणूवस्तुमान	गण II (मूलद्रव्य)	अणूवस्तुमान
A	14.0	X	40.1
B	31.0	Y	87.6
C	74.9	Z	137.3

(ii) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

2

(a) असंपृक्त हायड्रोकार्बन निर्माण करण्यासाठी जास्त प्रमाणात असलेल्या सल्फ्युरिक आम्लाच्या सानिध्यात इथेनॉलला 443 K इतकी उष्णता देतात :

(1) असंपृक्त हायड्रोकार्बनचे नाव लिहा.

(2) संहत सल्फ्युरिक आम्लाचे कार्य लिहा.

(b) इथेनॉइक आम्ल हे कार्बोक्लिंगलीक अॅसीडच्या गटात आढळते :

(1) व्हिनेगर मधील इथेनॉइक आम्लाची टक्केवारी लिहा.

(2) इथेनॉइक आम्लाचे दूसरे नाव लिहा.

(C) आवर्तसारणी मधील दूसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्ये खाली दिली आहेत :

2

गण	I	II	III	IV	V	VI	VII	VIII
दूसरे आवर्तन	P	Q			R	S	T	

(i) Q ह्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.

(ii) कोणते मूलद्रव्य जास्त धातूचे गुणधर्म दर्शविते ?

(iii) कोणते मूलद्रव्य निष्क्रीय वायू आहे ?

(D) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

3

(i) जलव्यालातील मुकुलायन (एकच टप्पा) दर्शविणारी सुबक आकृती काढा आणि खालील भागांना नावे द्या :

- मुकूल
- शुंडके

(ii) वनस्पतीमधील शाकीय गुणधर्माच्या दोन पद्धती लिहा.

किंवा

(D) (i) बिजांकुरणाची सुबक आकृती काढून खालील भागांना नावे द्या :

- दले
- प्रांकूर

(ii) स्त्रीतील फेलोपियन नलिकेला अटकाव केला. ही कृती गर्भधारणा टाळण्यास कशी मदत करते ?

4. (A) (i) प्रत्येक विधानाखाली दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा : 1

(a) आपल्या शरीरात श्वसनाच्यावेळी ग्लुकोजचे तीन कार्बन अणूमध्ये रूपांतर होते त्याला

- लॅक्टीक आम्ल म्हणतात
- ऑसेटीक आम्ल म्हणतात
- इथेनॉल म्हणतात
- पायरुवेट (Pyruvate)

(b) ट्रिप्सीन हे विकर प्रथिनेचे रूपांतर

- ग्लिसेरोलमध्ये करते
- अॅमीनो ऑसीडमध्ये करते
- सिट्रिक ऑसीडमध्ये करते
- स्टार्चमध्ये करते

- (ii) एखाद्याला जखम होते तेव्हा रक्तपट्टीकेचे कार्य लिहा. 1
- (iii) $Pb + CuCl_2 \rightarrow PbCl_2 + Cu$ 1
- (a) वरील रासायनिक अभिक्रियेत कमी क्रियाशील मूलद्रव्य ओळखून लिहा.
- (b) वरील अभिक्रियेचा प्रकार लिहा.
- (B) (i) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 2
- (a) अकबरच्या जठरात वेदना होऊन चिडचिडेपणा झाला.
जठरामधील वेदना आणि चिडचिडेपणाचे कारण लिहा.
- (b) लिंबाचा रस आणि शुद्ध पाणी यांचा pH अनुक्रमाने अंदाजे 2 आणि 7 आहे.
- वरील दोन्ही द्रावणात लिटमस पेपरचा रंगबदल लिहा.
- (ii) निर्देशित केल्याप्रमाणे करा : 2
- (a) हायड्रोजनला अनुसरून ऑक्सिडीकरण व क्षपण यांच्यातील फरक लिहा.
- (b) रासायनिक समीकरण संतुलीत करणे गरजेचे असते. कारण लिहा.
- (iii) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 2
- (a) निळ्या कॉपर सल्फेटच्या स्पष्टिकांना उष्णता दिल्यास त्यांचा रंग पांढरा होतो.
शास्त्रीय कारण लिहा.
- (b) प्लॉस्टर ऑफ पॅरीसमध्ये पाणी मिसळल्यास ते का घट्ट होते.


(C)	निर्देशित केल्याप्रमाणे करा :	4
(i)	अमिबामधील पोषण पद्धतीचे टप्पे दर्शविणारी सुबक आकृती काढून खालील भागांना नावे द्या :	
	<ul style="list-style-type: none"> • अन्नपोकळी • छदमपाद 	
(ii)	नाव लिहा :	
	<ul style="list-style-type: none"> (a) परजीवी वनस्पती (b) मुत्र गाळणारी युनिट 	
(iii)	आपल्या रक्तात कार्बनडायऑक्साइड विरघळलेल्या स्थितीत वाहून नेला जातो. कारण लिहा.	
5. (A) (i)	प्रत्येक विधानाखाली दिलेल्या पर्यायापैकी सर्वात योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा :	1
	<ul style="list-style-type: none"> (a) मानवी डोळ्याचा दूरचा बिंदू <ul style="list-style-type: none"> • 25 सेमी आहे • 250 सेमी आहे • अनंत अंतर आहे • 2.5 सेमी आहे (b) सूर्योदय व सूर्यस्थाच्यावेळी सूर्य चपटा दिसण्याचे कारण <ul style="list-style-type: none"> • प्रकाशाचे अपस्करण • वातावरणातील अपवर्तन • टिंडल परिणाम • प्रकाशाचे विखुरणे 	
(ii)	विद्युत परिपथामध्ये रिओस्टॅटचे कार्य लिहा.	1
(iii)	तारेच्या वेटोळ्यामध्ये प्रवर्तित विद्युतधारा निर्मितीसाठी एक सोईस्कर पद्धत लिहा.	1
(iv)	अस्थिर विद्युत विभवांतर मूळे मार्केटमधील एक दूकान जळले याची दोन कारणे लिहा.	1

(B) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

2

(i) व्यवहारीक मोटरची शक्ती वाढविण्यासाठी दोन मार्ग सुचवा.

(ii) आकृतीचे निरीक्षण करून सोबतच्या प्रश्नांची उत्तरे लिहा :



(a) समकेंद्री वर्तुळे काय दर्शवितात ?

(b) विद्युत वाहकामधील विद्युतधारा कमी केल्यास काय होईल ?

(C) मानवी डोळा हा आपल्या शरीराचा एक अमूल्य आणि संवेदनशिल भाग आहे. ज्यामुळे आपण रंगीत जग बधू शकतो :

3

(i) पृथ्वीवरून पाहिले असता आकाशांचा रंग कसा दिसतो ?

(ii) नैसर्गीक वर्ण पंक्तीचे एक उदाहरण लिहा.

(iii) धोका चिन्हे नेहमी लाल रंगाची का असतात ?

(iv) एखादी वस्तू आपण जेव्हा डोळ्याच्या जवळून पाहतो तेव्हा (a) समायोजी स्नायू व

(b) नेत्रभिंगाची वक्रता यावर काय परिणाम होईल ?


किंवा

(C) अनुपा उंच नारळाच्या झाडावर बसलेला पोपट पाहू शकते परंतु वर्तमान पत्रातील छापील मजकूर स्पष्टपणे वाचू शकत नाही : 3

- (i) (a) नाभिय अंतर व (b) नेत्रगोलाचा आकार याना अनुसरुन वरील परिणामाचे कारणे लिहा.
- (ii) डोळ्याच्या दृष्टीपटलावरील प्रकाश संवेदी पेशींचे कार्य लिहा.
- (iii) प्रिज्ञमचा विशिष्ट आकार निर्गत किरणाची दिशा आपाती किरणाच्या दिशेपासून एका कोनात बदलतो :
 - (a) आपाती किरण व निर्गत करण यांच्यामधील कोनाला काय म्हणतात ?
 - (b) प्रिज्ञममधून निर्माण होणाऱ्या वर्णपक्तीमधील कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते ?

(D) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 4

- (i) विद्युत परिपथाचा अभ्यास करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा :



काढा :


- (a) R_1 , R_2 , R_3 यांचा एकूण रोध
- (b) परिपथामधील एकूण रोध
- (c) परिपथामधील एकूण विद्युतधारा.

- (ii) वाहकामधील रोध त्याच्या काटछेद क्षेत्रफळावर कसा अवलंबून असतो ?
- (iii) ओहमच्या नियमाच्या अनुसिद्धीकरण्यासाठी V-I चा आलेख ही सरळ रेषा असून उगमातून येते. हे काय दर्शविते ?

किंवा

- (D) (i) विद्युत परिपथाचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे लिहा :

4



काढा :

- (a) वाहक व दिवा यांच्या अंतर्गत विभवांतर
- (b) विद्युत परिपथातील शक्ती.
- (ii) वाहकाच्या लांबीवर रोध कसा अवलंबून असतो ?
- (iii) विद्युत इस्त्रीसारख्या उपकरणांमध्ये संमिश्रे वापरतात. कारण लिहा.